

मराठी भाषा विभागाच्या अर्थसंकल्पीय
कामकाजासाठी नवीन जमाशीर्ष निर्माण
करणे.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.७३/अर्थसंकल्प

नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-०३२

दिनांक : २४.०४.२०१७

पहा : शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष
सहाय्य विभाग, क्रमांक विनिमं-२००३/प्र.क्र.२७०/सांका-२,
दिनांक २४.१२.२००३

शासन निर्णय :

शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक विनिमं-२००३/प्र.क्र.२७०/सांका-२, दिनांक २४.१२.२००३ अन्वये महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळास “मराठी विश्वकोश वार्षिकी २००४” च्या निर्मितीसाठी रु. २.०० कोटी इतके बिनव्याजी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. सदर कर्जाच्या परतफेडीपोटी जमा होणारी रक्कम शासनाकडे जमा करून घेण्याकरिता जमाशीर्ष निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालील प्रमाणे जमाशीर्ष निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

जमाशीर्ष	६२०२, शिक्षण क्रीडा, कला व संस्कृती यांसाठी कर्ज ०४ कला व संस्कृती	6202, Loans for Education, Sports, Art and Culture 04 Art and Culture
गौण शीर्ष	१०२ कला व संस्कृती प्रचालन	102 Promotion of Art and Culture
उपशीर्ष-	(०१) (०२) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळास देण्यात आलेल्या बिनव्याजी कर्जाची वसुली (६२०२ ५१६३)	(01) (02) Recovery of interest free Loans for forming Marathi Vishwakosh Mandal (6202 5163)

वरील कर्जाची व सदर प्रकल्पातून जमा झालेली यापूर्वी “०२०२ शिक्षण क्रीडा, कला व संस्कृती ८०० इतर जमा (६) सांस्कृतिक योजनांपासून जमा रकमा (११) इतर संकीर्ण जमा” (०२०२०७१) या शीर्षखाली चलनाने भरणा केलेल्या रकमांचे समायोजन या नवीन जमा शीर्षामध्ये करण्याबाबत संबंधित नियंत्रक अधिका-यांनी तात्काळ कार्यवाही करावी व पूर्तता अहवाल मंत्रालयीन प्रशासनिक विभागास द्यावा.

सदर जमाशीर्ष सन २०१७-१८ पासून कार्यान्वित होईल.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३३/अर्थ १४, दिनांक १०.०२.२०१७ व महालेखापाल, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ख.वि/चा-१/मा भा विभाग/युओआर-१०३/२०१६-१७/१७२१, दिनांक १७.०१.२०१७ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४२४११५३४८२४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मं प. कुडतरकर)
कार्यासन अधिकारी

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), व्हीएलसी सेक्शन, मुंबई/नागपूर.
- २) महालेखापाल (लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर.
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- ४) वित्त विभाग (अर्थसंकल्प-संगणक कक्ष, व्यय-४, अर्थसं-१४, ऋण व हमी कक्ष),
मंत्रालय, मुंबई
- ५) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई